

पुस्तपालन आणि लेखाकर्म
उदाहरणे

१.जर प्रारंभिक भांडवल रु.३०००० अंतिम भांडवल रु.६००००, उचल रु.५००० आणि अतिरिक्त भांडवल रु.३००० असेल तर नफा किती असेल ?

अंतिम भांडवल + उचल - अतिरिक्त भांडवल - प्रारंभिक भांडवल = शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा

$$६०००० + ५००० - ३००० - ३०००० = ३२०००$$

२.सुरुवातीचे भांडवल रु.८००००, अंतिम भांडवल रु.१०००००, वर्षभरातील उचल रु.३००० आणि चालू वर्षभरातील अतिरिक्त भांडवल रु.८००० तर नफा किंवा तोटा किती असेल ?

अंतिम भांडवल + उचल - अतिरिक्त भांडवल - प्रारंभिक भांडवल = शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा

$$१००००० + ३००० - ८००० - ८०००० = १५००० नफा = १५०००$$

३.चालू वर्षातील सुरुवातीचे भांडवल रु.६२०००, उचल रु.५०००, चालू वर्षातील अतिरिक्त भांडवल रु.९००० आणि अंतिम भांडवल रु.५०००० तर वर्ष अखेरचा नफा किंवा तोटा किती ?

अंतिम भांडवल + उचल - अतिरिक्त भांडवल - प्रारंभिक भांडवल = शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा

$$५०००० + ५००० - ९००० - ६२००० = - १६०००$$

$$\text{तोटा} = \text{रु.१६०००}$$

४.श्री.रोहन आपली लेखापुस्तके एकेरी नोंद पद्धतीने ठेवतात. त्यांनी खालील माहिती पुरविली आहे.

३१.०३.२०१७ रोजीचे भांडवल रु.६००००,

३१.०३.२०१८ रोजीचे भांडवल रु.१०००००

वर्षभरातील उचल रु.२०००, व्यवसायात गुंतविलेले अतिरिक्त भांडवल रु.१२००० आहे तर वर्षभरातील नफा किंवा तोटा किती ?

अंतिम भांडवल + उचल – अतिरिक्त भांडवल – प्रारंभिक भांडवल = शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा

$$१००००० + २००० - १२००० - ६०००० = ३००००$$

नफा = रु.३००००

- श्री.सागर कैलास घालमे